

nehm R. 4, 82, 28.

— समभि *Jmd Ehre bezeigen, ehren* MBu. 4, 98. 340.

— परि *Jmd hoch ehren* MBu. 12, 1442. 3455. KATHAS. 24, 97. BRAHMA-VAIV. P. in Verz. d. Oxf. H. 23, b, N. 3. 28, b, N. 5. Cīc. 1, 14. BHATT. 4, 12.

— संपरि *dass.* MBu. 13, 2110.

— प्र *Jmd Ehre bezeigen, ehren, Jmd oder Etwas beloben, in Ehren halten: प्रपूजिते तव पुत्रम्* MBu. 6, 3790. ततो इहमवस्तुत्र गृहीतात्मः प्रपूजितः सुपूजितः v. l. AK. 4, 59. भवेष्टोकप्रपूजितः MBu. 13, 914. R. 5, 42, 21. SPR. 7. 2230, v. l. Verz. d. Oxf. H. 31, a, 9. No. 150. तदस्य समे — सर्वं पौधः प्रपूजयन् MBu. 8, 3244. (वाक्) गृह्यते उवधार्यते प्रपूजते चाम्. zu BRAH. ĀB. UP. S. 262.

— संप्र *Jmd Ehre bezeigen* HARIV. 16223.

— प्रति *Ehre bezeigen, ehrerbietig begrüßen, ehren* M. 1, 1, 3, 243. AB. 4, 53. MBu. 1, 5665. 9, 1565. ततः स जपशब्देन माधवं प्रत्यपूजयत् HARIV. 10389. R. 1, 2, 2. 26, 4. R. GOR. 1, 18, 22. PĀNKAT. 184, 24. एतेष्व प्रतिपूजितः so v. a. *beschenkt* HARIV. 6968. R. 2, 32, 6. ज्ञामयो यानि गेहानि शप्त्यप्रतिपूजिताः *nicht ehrenvoll behandelt* M. 3, 58. 4, 284. देवतायतनानि प्रत्यपूजयन् R. 1, 77, 12. आश्रमम् MBu. 1, 2862. *Etwas beloben, mit Beifall aufnehmen: एवं पूर्वमिदं काव्यं मनिषे: प्रतिपूजितम्* R. 1, 4, 23 (3, 63 Goar.). उपवासावसानं क्वि स्तुकिएष्याः प्रतिपूजयन् HARIV. 6993. तद्वाटा कर्म रामस्य मनसा प्रतिपूजयन् R. 3, 33, 34. ČRUT. (BR.) 23. ततः साधिति तदाववं ब्राह्मणाः प्रतिपूजयन् R. 1, 11, 10. BRAH. P. 1, 2, 1. न वचः प्रतिपूजये R. 2, 69, 19. — Vgl. प्रतिपूजन fgg.

— संप्रति *Jmd Ehre bezeigen, ehrerbietig begrüßen, ehren* MBu. 14, 406. हा॒स्यैः प्रतिपूजितः R. GOR. 2, 73, 26. कामैः संप्रतिपूज्य तान् (हृतान्) 72, 5 (= 70, 6 SCH.).

— सम् *dass.:* त्रिला संपूजयेदेवान्ब्राह्मणांशैव धार्मिकान् M. 7, 201. 8, 395. JĀGN. 1, 1. MBu. 3, 1070 (संपूजयित). 1765. 1790. 2717. 13, 2015. R. 2, 25, 18. R. GOR. 1, 18, 11. 2, 73, 27. 4, 31, 22. VARĀH. BRAH. S. 42 (43), 8, 47, 27. VID. 92. KATHAS. 35, 160. MĀRK. P. 77, 22. BRAH. P. 4, 17, 2. HIT. 16, 18. 27, 9. (ताम्) वाच्चालंकारैः संपूज्य so v. a. *beschenken* 42, 5. *Etwas beloben* MBu. 3, 1110. — Vgl. संपूजन fgg.

— आभिसम् *Jmd Ehre erweisen, ehren* MBu. 1, 1456. 6376. 6917. MĀRK. P. 37, 27.

पूर्वक (von पूर्व) nom. ag. f. पूर्विका *Ehrfurchtbezeiger, Verehrer, Jmd ehrerbietig entgegenkommend* RĀGA-TAB. 4, 326. 5, 49. Verz. d. Oxf. H. 91, b, 24. VOP. 3, 148. आवृत्तानां गुरुकृतादिप्रापाणो पूर्विका भवेत् M. 7, 82. Gewöhnlich in comp. mit dem obj. gaṇa यान्नकार्ति zu P. 2, 2, 9. ein solches comp. ist oxytonirt nach demselben gaṇa zu P. 6, 2, 151. गुरुं MBu. 2, 454. दिव्यातिजनं 3, 13782. पूर्वितं 8, 1025 (Spr. 1272). पितृदेवतं 7, 7005. देवदिव्यपूर्विका 13, 517. HARIV. 7860. कर्मपूर्वक *Verehrer von Thaten* MBu. 13, 5821.

पूर्ण (wie eben) n. 1) a) *das Verehren, Ehren, Auszeichnen* AK. 3, 4, 34, 158. देवतानाम् M. 4, 152. पितृं 3, 262. देवदिव्यगुरुप्राप्तं BRAH. 17, 14. अतिथिं M. 3, 70, 106. एकस्या एव पूर्णार्थं बङ्गवचनम् NIR. 12, 7. पूर्णे स्वति AK. 3, 5, 5. — b) *eine Sache, die Jmd ehrt:* पूर्णात्पूजितम् नुदातं काष्ठातिष्यः P. 8, 1, 67. — 2) f. ई N. pr. eines Vogelweibchens, einer Freundin des Königs Brahmadatta, MBu. 12, 5136. fgg. HARIV.

1135; vgl. पूर्णनीया. Nach BRAH. zu AK. *Sperlingsweibchen*. — Vgl. शाचिं.

पूर्णनीय (wie eben) 1) adj. *dem Ehre erzeigt werden muss, zu ehren* NIR. 7, 26. R. 4, 82, 14. SPR. 443. das subj. im gen. R. 4, 17, 26. पूर्णनीयतर (das subj. gleichfalls im gen.) MBu. 1, 3261. पूर्णनीयतम् (das subj. im instr.) 8304. — 2) f. शा N. pr. eines Vogelweibchens, einer Freundin des Königs Brahmadatta, HARIV. 1117. fgg.; vgl. पूर्णनी.

पूर्णपितृ (wie eben) nom. ag. *Verehrer:* लिङ्गं MBu. 13, 7517.

पूर्णपितृव्य (wie eben) adj. = पूर्णनीय NIR. 5, 14. HIT. 42, 3.

पूर्णी (wie eben) f. *Ehrenbezeugung, das Ehren, Vershren, Auszeichnung* P. 3, 3, 105. VOP. 26, 192. AK. 2, 7, 34. H. 447. HALĀJ. 1, 128. आचार्यादिदं ब्रूपादिति पूर्णापाम् NIR. 4, 4. 3, 18. सूष्मं GOBH. 3, 6, 11. ब्राह्मणा KATHAS. 4, 43. पूर्णं RAGH. 1, 79. Verz. d. Oxf. H. 98, a, 46. fgg. CīNKB. GRH. 4, 5. पूर्णाकं M. 9, 26. R. 4, 81, 5. ČABDAR. im CKDA. तम् — प्रतिज्ञापालु पूर्णाया पर्या N. 21, 19. M. 9, 85. R. 4, 9, 63. तेषाम् — यथान्यायमकोत्पूजाम् N. 2, 11. 12, 49. R. 1, 2, 2. 9, 31. 12, 15. 32, 15. °कर NIR. 8, 14. °कर्मन् 2, 26. 7, 15. 10, 16. तावेव केवलौ श्वास्यौ यौ तत्पूजाकरौ (so ist zu lesen) करौ PĀNKAT. V. 13. सविशेषमस्मै पूर्णी विधेन्ति HIT. 27, 5. SPR. 1968. VET. in LA. 7, 1. 33, 6. °विधि AK. 3, 4, 28. गुरुपूर्णा प्रपुक्तावान् INDR. 8, 19. आपि रामे — वन्यैरुपाकृत्पूजाम् R. 4, 51, 5. प्रतिगम्य तु तो पूर्णाम् 9, 32. 32, 4. पूर्णाधार Verz. d. Oxf. H. 94, a, 17. तस्यापर्चिति-मिक्षामि शत्रुशोणितपूर्णाया *indem ich ihm mit des Feindes Blute Ehre bezeige* MBu. 7, 7851. bei den Buddhisten BURN. Intr. 340. — Vgl. अतियिं.

पूर्णाखण्ड (पूर्व + खं) Titel eines buddhistischen Werkes BURN. Intr. 67.

पूर्णाप्रदीप (पूर्व + प्रं) m. die *Leuchte der Verehrung*, Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 104, a.

पूर्णावत् (von पूर्णी) adj. *Ehre —, Auszeichnung geniessend* ČAṂK. zu KHAÑD. UP. 1, 11, 1.

पूर्णिलै (von पूर्ण oder पूर्णी) m. ein *Gott Uggval*. zu UNĀDIK. 1, 57. H. 9, 3. पूर्णित TRIK. 1, 1, 5. Nach UNĀDIK. im CKDA. ist पूर्णित adj. = पूर्ण.

पूर्णै (von पूर्णी) adj. 1) *dem Ehre erzeigt werden muss, zu ehren, ehrenwerth, venerandus, colandus* (das subj. im instr., gen. oder im comp. vorangehend) KĀC. zu P. 7, 3, 66. AK. 3, 1, 5. TRIK. 3, 1, 14. H. 336. an. 2, 373. MED. j. 37. HALĀJ. 1, 155. 2, 229. M. 3, 55. 59. 8, 803. 9, 349. JĀGN. 1, 82. BRAH. 11, 43. MBu. 1, 126. 13, 1937. R. 4, 20, 20. RAGH. 1, 79. MĀLK. 8, 16. 9, 2 (in der Anrede). KATHAS. 22, 50. 29, 176. SPR. 964. 1812. 1992. HIT. 19, 7. MĀRK. P. 96, 35. 36. 39. ŚĀB. D. 69, 7. शं KATHAS. 1, 30. SPR. 1811. पूर्ण्यतम् M. 9, 103. JĀGN. 1, 807. Vgl. गण॑, देव॑. — 2) m. *Schwiegervater* AK. 3, 4, 24, 152. H. an. MED.

पूर्ण्यता (von पूर्ण) f. *Ehrwürdigkett* MBu. 2, 1386.

पूर्ण्यत्व (wie eben) n. dass. MĀRK. P. 20, 36

पूर्ण, पूर्णीयति *aufhäusern* DBĀTUP. 32, 93, v. l. — Vgl. पूर्ण, पूर्ण.

1. पूर्ण onomatop. vom Laute des *Pustens*: वङ्गिवाङ्क्या पूर्त्कुर्वतः: स-मत्सत्तस्य: PĀNKAT. 93, 4. पूर्त्कुर्तुमना गृह्णान्निश्चक्राम *um sich zu verpusten* ed. orn. 36, 18. — Vgl. फूर्त्, फूर्त्.

2. पूर्ण nur in der Form पूर्त्तनि, welche dunkel, vielleicht fehlerhaft ist: पूर्वार्है मृतादीतिर्विचेतसा धीर्ने भूमि: पर्यासा पुर्त्तनि RV. 10, 132, 6.